

वाचले :-

23 APR 2014

- १) श्री.जिम्मी लक्ष्मीदास भानुशाली रा.शहापूर, ता.शहापूर, जि.ठाणे यांचा अर्ज दि.२३/५/२०१२ व  
 फेरअर्ज दि.२०/११/२०१३ व दि.४/१२/२०१३.
- २) तहसिलदार, शहापूर यांचेकडील पत्र क्रमांक/महसूल/टे-४/ज.बा/कावि/एसआर-७८/१३  
 दि.११/१३/२०१३
- ३) सहाय्यक संचालक नगर रचना ठाणे यांचेकडील जा.क्र.विशेष/बांप/मौ.बोरशेती/ता.शहापूर/  
 ससंठाणे/१३३ दि.१६/४/२०१३
- ४) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लघूपाटवेधारे, तिसरा माळा, ठाणे यांचेकडील पत्र क्र.भूसंपादन/  
 ल.पा./टे-१/एसआर क्र.३०९६ दि.११/०९/२०१२.
- ५) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लघूपाटवेधारे, पाचवा माळा, ठाणे यांचेकडील पत्र  
 क्र.भूसंपादन/टे-१/२०१०/वशि-८८४/२०१२ दि.०५/०९/२०१२
- ६) भूमी संपादन, विशेष अधिकारी, विशेष घटक, ठाणे यांचेकडील जा.क्र.भूसंविअ/नाहदा/११५३  
 दि.११/०९/२०१२.
- ७) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर ३, ठाणे यांचेकडील क्र.भूसं/मे.सं.३/टे-५/कावि-६००  
 दि.११/०६/२०१२
- ८) विशेष भूसंपादन अधिकारी, उल्हा स खोरे प्रकल्प, ठाणे यांचेकडील क्र.भूसं/टे.नं.३/सी-२६४७५  
 दि.३१/०५/२०१२.
- ९) उपविभागीय अधिकारी मिवङडी विभाग मिवङडी यांचेकडील क्र.बीडी/महसूल/टे-३/भुसं/कावि-  
 ३३५२४ दि.२७/०८/२०१२
- १०) मंडळ अधिकारी, वासिंद, ता.शहापूर यांचेकडील पत्र क्र.जा.वा.१६/२०१३ दि.३१/१०/२०१३
- ११) ग्रामपंचायत शहापूर, ता.शहापूर यांचेकडील दि. ०३/०८/२०१० रोजीचे पत्र
- १२) कार्यकारी अभियंता, भातसा कालवा विभाग क्र. १ शहापूर यांचेकडील पत्राचा जा.क्र. भाकावि.१/  
 प्रशा.२/लादा/६७७२/२०११ दि.२७/१२/२०११
- १३) उपवनसंरक्षक शहापूर वनविभाग शहापूर यांचेकडील पत्राचा जा.क्र./व-२८/वृक्षा/कक्ष-७/  
 २६२९/२०१२-१३ दि.१८/९/२०१३
- १४) क्षतिपूर्ति वंधपत्र दि.२३/०७/२०१३
- १५) दैनिक “जनादेश” प्रसिद्धी पत्रक (जाहिरनामा) दि.१७/०९/२०१४
- १६) मंजूर टिपणी दिनांक ०७/०३/२०१४

आदेश :-

ज्या अर्थी, उपोद्घातातील अ.क्र.१ अन्वये ठाणे जिल्हायातील शहापूर तालुक्यातील  
 मौजे बोरशेती येथील स.नं./ग.नं. ४४/१ (जुना सद्वें नं. १०/१) क्षेत्र २०,०००.०० चौ.मी. या जागेवर  
 राहिवास प्रयोगनार्थ अकृषिक परवानगी मिळणेवाबत अर्ज सादर करण्यात आलेला आहे.

ज्या अर्थी, या कार्यालयाने दि.१७/०९/२०१४ रोजीचे दैनिक “जनादेश” या  
 वृत्तपत्रात जाहिरात दिलेली होती. त्यावर मुदतीत कोणतीही हरकत/तक्रार उपलब्ध कागदपत्रे पाहता या  
 कार्यालयाकडे प्राप्त झालेली दिसून येत नाही.

ज्या अर्थी, प्रस्तुत जमिनीवाबत आदिवासी हस्तांतरण कायदा/ना.ज.क.धा. कायद्याचे  
 तरतुदीचा भंग झालेला नाही. सदरची जमीन जमिनमालक यांनी कायदेशिररित्या खरेदीने धारण  
 केलेली आहे, असे तहसिलदार शहापूर यांचे उपोद्घातातील अ.क्र.२ च्या अहवालाने कल्याले आहे.

ज्या अर्थी, मौजे बोरशेती, ता.शहापूर, जि.ठाणे येथील स.नं./ग.नं.४४/१ (जुना सद्वें  
 नं. १०/१) क्षेत्र २००००.०० चौ.मी. ही जागा मंजूर मुंबई महानगर प्रादेशिक योजनेमध्ये समाविष्ट

नसून अद्याप तेथे प्रादेशिक/विकास योजनेचा कोणताही प्रस्ताव मंजूर नाही. त्यामुळे त्या ठिकाणी व व क वर्ग नगरपरिषदासाठीच्या मंजूर प्रमाणित विकास नियंत्रण नियमावलीनुसार सध्यस्थितीत विकास वापर अनुज्ञेय आहे.

मौजे बोरशेती, ता.शहापूर, जि.ठाणे येथील स.न./ग.न.४४/१ (जुना सर्वे नं. १०/१) क्षेत्र २००००.०० चौ.मी. या जागेवर समूह निवास पद्धतीने रहिवास प्रयोजनासाठी अकृषिक परवानगी व बांधकाम नकाशास मंजूरीची शिफारस सहाय्यक संचालक, नगररचना, ठाणे यांनी त्यांचेकडील जा.क्र.विशेष/बांप/मौ.बोरशेती/ता.शहापूर/ससंठाणे/१३३ दि.१६/०४/२०१३ अन्वये शिफारस केली आहे.

त्या अर्थी, मी जिल्हाधिकारी ठाणे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे मौजे बोरशेती, ता.शहापूर, जि.ठाणे येथील स.न./ग.न.४४/१ (जुना सर्वे नं. १०/१) क्षेत्र २००००.०० चौ.मी. या जमिनीस गांव न.न. ७/१२ चे कब्जेदार सदरी दाखल असलेल्या श्री.जिम्मी लक्ष्मीदास भानुशाली यांना सहाय्यक संचालक, नगररचना, ठाणे यांचेकडील मंजूर नकाशानुसार जागेवर समूह निवास पद्धतीने रहिवास प्रयोजनासाठी अकृषिक परवानगी व बांधकाम नकाशास खालील अटी व शर्तीवर परवानगी (अनुज्ञा) देण्यात येत आहे.

### त्या शर्ती अशा :-

१. ही परवानगी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ व त्या खाली केलेले नियम यांना अधिन ठेवून देण्यात आलेली आहे.
२. प्रश्नांधिन जागेची मोजणी ३ महिन्याचे आत करून घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील
३. जागेवर खुले क्षेत्र व रस्ते यांचे क्षेत्र दर्शविणारा फलक लावणे अर्जदार यांचे बंधनकारक राहील.
४. मा.उपसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, नवी सुंदरी यांचे पत्र क्र.मौजे बोरशेती/ता.शहापूर/उसंकोवि/८२३ दिनांक २२/३/२०१३ मधील नमूद अटी/शर्तीचे पालन करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
५. रेखांकनामध्ये टाईप एल-१, एल-२, एम-१, एम-२, एन-१, एन-२, एन-३, एन-४, एन-५, पी-१, पी-२, पी-३, पी-४, ओ-१ या विंग असलेल्या एकूण ७ इमारती प्रस्तावित केल्या असून सदर इमारत भागश: स्टिल्ट + भागश: तळ + ४ मजल्याच्या आहेत. सदर इमारतीसाठी प्रस्तावित केल्याप्रमाणे सामासिक अंतरे ठेवणे आवश्यक आहे.
६. उपअधिकरक, भूमी अभिलेख, शहापूर यांचेकडील मोजणी नकाशा क्र.अता/पो.हि./मो.र.न.६९८ दि.१६/१३/२०१३ पाहता सदर नकाशात “तुकडे पाडण्यास प्रतिवंथ व एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध व्यवहार” अशी नोंद आहे. तरी याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याची आवश्यक ती परवानगी प्राप्त करून घेणे अर्जदाराची जबाबदारी राहील. सदर जमिनीची बिनशेती परवानगी प्राप्त इ. गालेनंतर उर्थअधिकरक भूमी अभिलेख, शहापूर यांचेकडून पोट हिस्सा मोजणी करून घेवून हिस्सा फॉर्म नं.१२ भरून अर्जदार यांचे नावाचा स्वतंत्र ७/१२ करून घेणे अर्जदाराची जबाबदारी राहील. तसेच पोटहिस्सा मोजणी करून स्वतंत्र ७/१२ केल्याशिवाय अर्जदार यांस प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करता येणार नाही.
७. प्रथमत: रेखांकन प्रस्तावाप्रमाणे जागेवर भूखंड, रस्ते, खुली जागेची प्रत्यक्ष जागेवर प्रथमत: विसृत आखणी करून ती उपअधिकरक भूमी अभिलेख, शहापूर यांचेकडून मोजणी करून घेण्यात यावी. आखणी करीत असताना सभोवतालील मंजूर अभिन्यासातील रस्ते व हड्डी यांचेशी योग्य रीतीने समन्वय साधणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष मोजणीचे वेळी विषयाधिन जागेचे एकूण क्षेत्रामध्ये तसेच नियोजित भूखंडाचे क्षेत्रामध्ये तफावत आढळल्यास अभिन्यास दुरुस्त करून अभिलेखाच्या



दुरुस्तीसह सुधारीत मंजूरी घेणे अर्जदारावर बंधनकारक राहील. त्याशिवाय जागेवर कोणत्याही प्रकारचा विकास करता येणार नाही.

८. विषयाधिन जागेवर कोणतेही विद्यमान रस्ते असल्यास सदर रस्त्याशी प्रस्तावित रेखांकनातील रस्त्यांशी समन्वय साधणे तसेच एकरूपता साधणे आवश्यक आहे. त्यामध्ये फरक पडत असल्यास त्याप्रमाणे सुधारित परवानगी घेणे अर्जदारावर बंधनकारक राहील.
९. विषयांकित जागेचा प्रत्यक्ष वापर सुरु करणेपूर्वी प्रस्तावाखालील जागेतील रस्ते त्याच्या गटारासह वाहतुकीस योग्य होतील असे पक्क्या स्वरूपात वांथण्यात यावेत व त्याची रुदी मंजूर नकाशाप्रमाणे ठेवण्यात यांवी.
१०. रेखांकनातील नियोजित भूखंडाची/रेखांकनाखालील जागेची पुढील कोणतेही उपविभागणी अवैध ठरेल. त्यातील कोणत्याही एका भागाच्या सुधारित विकासासाठी स्वतंत्रपणे विचार करता येणार नाही.
११. रेखांकनामधील रस्ते जर शेजारील जागांना लागून असतील तर अशा शेजारील जागांच्या संभाव्य रेखांकनामधील रस्त्यांना ते जोडण्यासाठी व वापरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल.
१२. मंजूर रेखांकनास अगर प्रत्यक्ष वांधकामात पूर्व परवानगीशिवाय कोणताही बदल करण्यात येवू नये.
१३. जागेच्या मालकी हक्काबाबत व इतर हक्काबाबत भविष्यात कोणताही वाद उद्भवल्यास त्याचे निराकरण कुरण्याची जबाबदारी अर्जदार/विकासक यांचेवर राहील.
१४. संदर्भित जागेचे क्षेत्र, स्थान, आकार, वापर वहिवाट, भोगवटादार, भाडेकरु, मालकी हक्काबाबत काही तक्रारी असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार यांचेवर राहील. तसेच लगतच्या भूखंडधारकांच्या काही तक्रारी असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारावर बंधनकारक राहील.
१५. नियोजित रेखांकनाखालील जागेतील सांडपाणी अथवा भूपृष्ठीत पाणी याहून नेण्यासाठी जे मार्ग असतील ते अव्याधित ठेवावे लागतील अथवा त्यांच्या इतरांना त्रास होणार नाही अशा रितीने बंदेबस्त करणे अर्जदारांवर बंधनकारक राहील.
१६. नियोजित इमारतीच्या वापरासाठी पाण्याची सोय तसेच सांडपाण्याची व मैला निर्मूलनाची व्यवस्था प्रत्यक्ष वापरापूर्वी तशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यास इमारतीच्या वापरापूर्वी अर्जदाराने करणे आवश्यक झाले.
१७. विषयाधिन जागेवरील अंतर्गत रस्ते व खुली जागा ही विकसित करून ते कायमस्वरूपी देखभालीसाठी संबंधित नियोजन प्राधिकरण/स्थानिक प्राधिकरणास नाममात्र रु.१/- किमतीस हस्तांतरीत करावेत.
१८. विषयाधिन जागेच्या हडीबाबत काही तक्रारी असल्यास त्याची सर्व जबाबदारी अर्जदारांवर राहील.
१९. नियोजित रेखांकनात/वांधकामात मंजूरापेक्षा वेगळे बदल करावयाचे असल्यास किंवा वापर बदलावयाचा असल्यास पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
२०. प्रस्तावासोबत प्राप्त कागदपत्रांच्या विधीग्राह्यतेबाबत व खरेपणाबाबत जमिन मालक/विकास अधिकारपत्रधारक वास्तुविशारद/सल्लागार अभियंता इ. जबाबदार राहील.

२३. मौजे कळंमे येथील स.नं.२००, २०३, १८३ व त्यानंतर जमिनमालकाची असलेली स.नं.१८४ व अन्य जमिनमालकाची स.नं.१७७ या जागेतून पोहच नार्ग उपलब्ध होत आहे. सदर पोहोच नार्गबाबत भविष्यात वाद निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील.
२४. नियोजित बांधकामापासून पुढील, मार्गील व बाजूची अंतरे प्रत्यक्ष जागेवर मंजूरीप्रमाणे ठेवण्यात यावी.
२५. बाल्कनी बंदिस्त करता येणार नाही.
२६. उक्त जमिनीवर अनधिकृत बांधकामे झालेले असल्यास ते स्वखर्चाने काढून टाकणेची जबाबदारी अर्जदाराची/विकासकर्त्याची राहील.
२७. विषयाधिन जागेवरील बांधकामाचे मंजूर नकाशाप्रमाणे कार्यान्वयन, बांधकाम साहित्याची गुणवत्ता व दर्जा, प्रस्तावित इमारतीचे आर.सी.सी डिझाईन, अभिनेत्रमन व्यवस्था इ. बाबत जमीन मालक/विकासकर्ता/यास्तूविशारद/सल्लागार अभियंता/ स्ट्रक्चरल अभियंता यांची जबाबदारी राहील.
२८. विषयांकित जागेवरील बांधकाम करताना आय.एस.१३९२०-१९९३ भूकंपरोधक आर.सी.सी. डिझाईननुसार बांधकाम घटकांचे नियोजन अंहंताप्राप्त नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडून करून घेणे. आवश्यक असून त्याचे देखरेखीखाली नियोजित इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अर्जदार/विकासकर्ता यांचेवर बंधनकारक राहील.
२९. सदरहू प्रस्तावास मंजूरी देणेपूर्वी नियोजित बांधकामामूळे/विकासनामूळे/भूखंडावर असलेल्या कोणत्याही घटियाटीचे व हक्काचा भंग होणार नाही, याची जबाबदारी अर्जदार/जमीन मालक यांची राहील.
३०. पर्यावरण विभागाच्या धोरणानुसार पर्यावरण अनुजेयता (Environment Clearance) प्राप्त करून घेणे अर्जदार/विकासक यांचेवर बंधनकारक राहील.
३१. रेखांकन/बांधकामासाठी पोहच रस्ता तसेच अंतर्गत रस्ता व इतर सोयी सुविधा जसे जलनिस्सारण, विषयांकित नलनिस्सारण व पाणी पुरवठा इ. सर्व बाबींचा विकास अर्जदार यांनी स्वखर्चाने पूर्ण करणे बंधनकारक राहील. त्याशिवाय नियोजित वापर सुरु करता येणार नाही.
३२. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६, चे कलम-४८ अन्यथे सदरची बांधकाम परवानगी दिलेल्या तारखेपासून एक वर्षापर्यंत येथे असेल. नंतर पुढील वर्षासाठी अर्जदार यांनी योग्य त्या कारणासहीत नियोजन प्राधिकरणाकडे घेणंती अर्ज करून परवानगीचे नुतनीकरण मुदत संपर्णे आधी करणे आवश्यक राहील. अशा प्रकारचे नुतनीकरण फक्त तीन घेणे करता येईल. तसेच येथे मुदतीत बांधकाम पूर्ण केले नसतील तर नवीन परवानगी घ्यावी लागेल, नवीन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या नियमांचा व नियोजित विकास आराखडयाच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल व ती बाब अर्जदार/जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील.
३३. शासनाचे नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्र.डी.सी.आर.१०९४/२८२९/यु.डी-११, दि.११/०९/१९९५ अन्यथे सदरहू इमारतीवर सोलर वॉटर हिटींग सिस्टीम कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
३४. शासनाचे नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्र. टिपीडी.४३२००/२१३३/सीआर-२३०/०१/यु.डी-११, दि.१०/०३/२००५ अन्यथे सदरहू इमारतीवर रेन वॉटर हावेस्टींग सिस्टीम कार्यान्वित करणे आवश्यक राहील.
३५. प्रस्तावित जागेमध्ये पायाभूत सुविधांची पुरेशी तरतूद करणे अनुज्ञाग्राही यांचेवर बंधनकारक आहे.

३४. ११ पेक्षा जास्त तीव्र उतारावर बांधकाम अनुज्ञेय होणार नाही.

३५. अनुज्ञाग्राही व्यक्तीने (ग्रैंटीने) अशा जमीनीचा वापर व त्वावरील इमारतीच्या आणि किंवा अन्य बांधकामाचा उपयोग उक्त जमीनीचा ज्या प्रयोजनार्थ उपयोग करण्यास परवानगी देण्यात आली असेल त्या प्रयोजनार्थ केवळ केला पाहिजे आणि त्याने अशी जमीन किंवा तिचा कोणताही भाग किंवा अशी इमारत यांचा इतर कोणत्याही प्रयोजनार्थ जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून तशा अर्थाची आगाऊ लेखी परवानगी मिळविल्याशिवाय वापर करता कामा नये. इमारतीच्या वापरावरून जमीनीचा वापर ठरविण्यांत येईल.

३६. अनुज्ञाग्राही व्यक्तीने अशा जमीनीचे विगरशेतकी प्रयोजनार्थ वापर करण्यास ज्या दिनांकापासून सुरुवात केली असेल किंवा ज्या दिनांकास त्याने अशा जमीनीच्या वापरात बदल केला असेल तर तो दिनांक त्याने एक महिन्याच्या आत तलाठ्यामार्फत शहापूर तहसिलदारास कळविले पाहिजे जर तो असे करण्यास चुकेल तर महाराष्ट्र जमीन महसूल जमीनीच्या वापरात बदल व विगरशेतकी आकारणी नियम १९६९ मधील नियम ६ अन्यथे त्यांच्यावर कार्यवाही करण्यास असा अनुज्ञाग्राही पाव उरेल.

३७. अशा जमीनीचा त्या प्रयोजनार्थ वापर करण्यांस अनुज्ञाग्राहीस परवानगी देण्यांत आली असेल त्या प्रयोजनार्थ वापर करण्यांस प्रारंभ करण्याच्या दिनांकापासून सदर अनुज्ञाग्राहीने त्या जमीनीच्या संबंधात दर चौ.मी. मागे रु.०.१० पैसे या दराने विगर शेतकी आकारणी दिली पाहिजे किंवा परवानगीच्या तारखेच्या पूर्वलक्षी प्रभावाने अथवा त्यानंतर अंमलात येणारे विनशेती दराने विनशेती आकार देणे बंधनकारक राहील. अशा जमीनीच्या वापरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यांत आला तर त्या प्रसंगी निराळ्या दराने विगर शेतकी आकारणीच्या हमीरी मुदत अजून समाप्त झावयाची आहे ही गोष्ट विचारात घेण्यात येणार नाही.

३८. या आदेशात आणि सन्वीमध्ये नमूद केलेल्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे अनुज्ञाग्राही व्यक्तीने उलंगन केल्यास उक्त अधिनियमाच्या उपबंधान्वये असा अनुज्ञाग्राही ज्या कोणत्याही शास्तीस पात्र उरेल, त्या शास्तीस बाधा न येऊ देता जिल्हाधिकारी, ठाणे हे निर्दिष्ट करतील असा दंड आणि आकारणी भरल्यानंतर उक्त जमीन किंवा भूटंड अर्जदाराच्या ताब्यात राहू देण्याचा अधिकार असेल.

३९. सदर जमीनीच्या रेखांकन परवानगीनुसार विगरशेतकी वापरास प्रारंभ केल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या कालावधीत अनुज्ञाग्राहीने अशा जमीनीवर या कार्यालयाकडून अकृषिक बांधकाम परवानगी घेऊनच आवश्यक ती इमारत बांधली पाहिजे. अन्यथा सदरहू आदेश रद्द समजण्यात येईल व अनुज्ञाग्राही यांना अकृषिक परवानगीसाठी नव्याने अर्ज सादर करावा लागेल.

४०. दिलेली ही परवानगी मुंबई कुळवडिशाठ व शेती जमीन अधिनियम, १९४८, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ इ. सारख्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याचे कोणतेही उपबंध प्रकरणाच्या अन्य संबंधित दार्यांच्या बाबतीत लागू होतील, त्या उपबंधांच्या अधीन असेल.

४१. प्रश्नाधिन जमीनीचे कामी भविष्यात जमीन मालकीबाबत वाद निर्माण झाल्यास व अन्य कोणी त्याबाबत हवेहू सिध्द केल्यास, सदरची अकृषिक परवानगी एकतर्फी रद्द होणेस पात्र राहील.

४२. सदरहू जमीन भविष्यात भूसंपादनात आढळून आल्यास किंवा संपादन केले गेल्यास सदर आदेश निर्गमित केलेल्या दिनांकापासून रद्द होतील.

४३. अनुज्ञाग्राही यांनी विगरशेतकी आकारणीच्या पाचपट रक्कम रु.१००००/- (अक्षरी दहा हजार रक्कम रुपये मात्र) रुपांतरीत कर (कन्हर्शन टॅक्स) रजिस्टर चलन क्र.१५४/१४ तसेच स्टेट बँक शास्त्रा, ठाणे यांचेकडील चलन दि.१४/०३/२०१४ अन्यथे सरकार जमा केली आहे.

४४. सदर जागेची अति तातडीचे मोजणी फि रवकम रुपये ४५००/- (अक्षरी रवकम रुपये चार हजार पाचशे मात्र) रजिस्टर चलन क्रमांक १२५/१४ तसेच स्टेट बँक शास्त्रा, ठाणे यांचेकडील दि.१४/०३/२०१४ अन्वये शासन जमा केली आहे.
४५. महाराष्ट्र चॅबर्स ऑफ हाऊसिंग विरुद्ध महाराष्ट्र शासन या मा. उच्च न्यायालयातील रिट याचिका क्र.६७०२/२०११ मधील मा. न्यायालयाचे अंतरिम स्थगितीबाबत शासनाचे महसूल व वन विभागाचे पत्र क्र.गौयनि-१०/२०११/प्र.क्र.६३८/ख दि.१७/१३/२०११ मधील सूचनांनुसार मा.न्यायालयाचे अंतिम आदेशास अधीन राहून सदर परवानगी देण्यात आली असून मा. उच्च न्यायालय/शासन यावाबतीत जे निर्णय/आदेश देतील ते अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
४६. वरील अटी व. शर्तीमध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही या परवानगीच्या तरतुदी विरुद्ध जाऊन कोणतीही इमारत किंवा बांधकाम उभे करण्यात आले असेल किंवा तरतुदी विरुद्ध या इमारतीच्या किंवा बांधकामाचा वापर करण्यात आला असेल तर विनिर्दिष्ट मुदतीच्या आत अशा रितीने उभारलेली इमारत काढून टाकण्याविषयी किंवा तीत फेरवदल करण्याविषयी जिल्हाधिकारी ठाणे यांनी निर्देश देणे विश्वी संमत असेल तसेच जिल्हाधिकारी, ठाणे यांना अशी इमारत किंवा बांधकाम काढून टाकण्याचे किंवा त्यात फेरवदल करण्याचे काम करून घेण्याचा किंवा त्या प्रियर्थ आलेला खर्च अनुज्ञाग्राही व्यक्तीकडून जमिन महसूलाची थकवाकी म्हणून वसूल करून घेण्याचा अधिकार असेल.
४७. अनुज्ञाग्राही यांनी सहाय्यक संचालक नगररचना, ठाणे यांचेकडील रेखांकन नकाशा व्यतिरिक्त जादा भूखंड केल्यास अगर भूखंडामध्ये बदल करून जादा भूखंड पाडल्यास अनुज्ञाग्राही हे महाराष्ट्र प्रावेशिक नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५२ अन्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यास पात्र राहतील.
४८. या विनशेती आदेशान्वये जमिनीचे फक्त कृषिक प्रयोजनाकडून अकृषिक प्रयोजनाकडे रूपांतरण करणेत येत असून मालकी हक्कामध्ये कोणताही बदल करणेत येत नाही. सदरचे आदेश म्हणजे मालकी हक्काचे प्रमाणपत्र नाही. प्रश्नांकित जमिनीचे मालकी हक्काबाबत भविष्यात वाद उद्भवल्यास किंवा न्यायालयात जमिनीचे मालकी हक्काबाबत बदल झाल्यास अकृषिक परवानगी एकतर्फी रद्द होण्यास अर्जदार हे पात्र राहतील.
४९. अर्जदार यांनी सादर केलेली माहिती व कागदपत्रे खोटी किंवा दिशाभूल करणारी असल्यास सदर परवानगी रद्द समजण्यात येईल व त्यास अर्जदार, मालक व वास्तुविशारद हे सर्वस्वी जबाबदार राहतील.
५०. वरील कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास सदरची अकृषिक व बांधकाम परवानगी रद्द होईल.

सही/-

(पी.वेलरासू)  
जिल्हाधिकारी ठाणे

प्रति,

श्री.जिस्मी लक्ष्मीदास भानुशाळी  
रा.शहापूर, ता.शहापूर, जि.ठाणे

आदेश निर्गमित केले

जिल्हाधिकारी ठाणे करिता

